

307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai – 400 034. Tel.: 022-40500 100 Fax.: 022-40500 150 Website: www.hindcommerce.com Email.: investor@hindcommerce.com Corporate Identity No.: L51900MH1984PLC085440

November 09, 2024

To,

BSE Limited,

Corporate Relationship Department,
P J Towers, Dalal Street, Fort,

Mumbai - 400 001

Scrip Code: 531842

Dear Sir /Madam,

Sub: Submission of Newspaper Publications

Pursuant to Regulation 47 and other applicable Regulations of Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed herewith the Newspaper publication of the Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024 published in following Newspapers on November 09, 2024.

- a) Financial Express, and
- b) Mumbai Lakshdeep.

Request you to kindly take the same on your record.

Thanking you.

Yours faithfully.

For Hind Commerce Limited

Pragati SawantCompany Secretary

Encl: As above

FINANCIAL EXPRESS

Hind Commerce Limited CIN: L51900MH1984PLC085440

Regd. Off: 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400 034. Tel No. +91-22-4050 0100 website: www.hindcommerce.com email id: investor@hindcommerce.com

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR

PARTICULARS	3 months ended	Year to date figures for the current period ended	Corresponding 3 months ended in the previous year
	Un-Audited	Audited	Un-Audited
	30.09.2024	31.03.2024	30.09.2023
Total income from operations	92.46	646.02	208.10
Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extra Extraordinary items*)	14.21	38.85	21.64
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra Extraordinary items*)	14.21	38.85	21.64
Net Profit / (Loss) for the period lafter Tax (after Exceptional and/or Extra Extraordinary items*)	18.76	27.46	19.59
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprensive Income (after tax)	(2:71)	226.75	143.10
Equity Share Capital	300.00	300.00	300.00
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)			
Earning Per Share (of '10/- each) (for Continuing and discontinuing operations) (*not annualised) Basic : Diluted:	0.63* 0.63*	0.92 0.92	0,65* 0.65*

Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and the listed entity (www.hindcommerce.com).

. The above financial have been reviewed and recommended by audit committee and have been approved and taken on record by the board of Directors at its Meeting held on 07-11-2024.

The Audit is required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulation 2015, has been complied by the Auditor of the company. For Hind Commerce Limited

Place: Mumbai Date: November 07, 2024

NITCO LIMITED

CIN: L26920MH1966PLC016547 Registered Office: 3/A, Recondo Compound, Sudam Kalu Ahire Marg, Glaxo, Worli Colony, Mumbai, Maharashtra, India, 400030 Tel: +91-22 25772800 / 25772790 Email: investorgrievances@nitco.in Website: www.nitco.in

CORRIGENDUM TO THE NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING TO BE HELD ON FRIDAY, NOVEMBER 15, 2024 AT 11:30 A.M.

Dear Members,

The Company through this communication wishes to bring to the notice of the shareholder that the Company had issued a Corrigendum I to its notice of Extraordinary General Meetin ("EGM") scheduled to be held on Friday, November 15, 2024 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means and the same has already been circulated to all the shareholders of the Company through electronic mode on Friday, November 08, 2024 in due compliance with the provision of the Companies Act, 2013.

On and from the date hereof, the EGM Notice shall always be read in conjunction with the Corrigendum, All other contents of the Notice of EGM, save and except as modified or supplemented by the Corrigendum I, shall remain unchanged.

The aforesaid corrigendum of EGM notice is also be available on the Company's website a www.nitco.in & website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evotingnsdl.com.

For Nitco Limited Sd/

Geeta Shah

Date: November 08, 2024 Place: Mumbai

Company Secretary & Compliance Officer Membership No : A57288

UMESH LAHOTI

MANAGING DIRECTOR (DIN 00361216)

PUBLIC NOTICE Under instructions of our client, we are investigating the title of HARSH DINESH

LIMBACHIYA & DINESH CHATURDAS LIMBACHIYA, both residing at C - 1704, Oberoi Spring, Opp. City Mall, Link Road, Andheri West, Mumbai – 400 053 in respect of the Premises described in the Schedule hereunder written.

Any person or persons having any claim, demand, share, right, title and/or interest of any nature whatsoever in the Premises described in the Schedule hereunder written or any part thereof by way of any Agreement, Sale, Transfer, Mortgage, Charge, Lien, Encumbrance, Gift, Bequest, Release, Exchange, Easement, Right, Covenant and Condition, Tenancy, Right of Occupancy, Assignment, Lease, Sub Lease, Leave and License, Partnership Deed, Loans, Use, Possession, Partition, Trust, Inheritance, Outstanding Taxes and/or levies, Outgoings & Maintenance, Attachment, Injunction, Decree, Order, Award, Lispendens and/or by virtue of the Original Documents of Title being in their possession/custody or otherwise in any manner howsoever and whatsoever are required to make the same known in writing, along-with certified true copies of documentary proof, to the undersigned, having their office at Flat No. 202, Ratnadeep CHS, Plot No. 13B, Sector – 9, Vashi, Navi Mumbai – 400 703 (landmark: Moti Mala Jewellers) and by email on chhedabhavini1994@gmail.com, within fourteen (14) days from the date hereof, otherwise the investigation shall be completed without any reference to such claim/s, if any, and the same shall be considered as waived.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

10 (ten) fully paid up shares of Rs. 50/- each bearing share distinctive Nos. 61 to 70 (both numbers inclusive) issued vide Share Certificate No. 07 issued by Shree Sumukh Heights Co-operative Housing Society Ltd., a society registered under No. M.U.M./S.R.A./H.S.G./T.C./12842/2017 along with the consequential benefits including the right to use, enjoy, occupy and possess, enjoy, occupy and possess Flat No. 301 admeasuring 74.05 sq. mtrs. which is equivalent to 797.07 sq. ft. on 3rd floor together with one car parking space in the building known as "Shree Sumukh Heights" standing on plot bearing City Survey Nos. 155 (Part) and 172 (Part) of Village Oshiwara, Taluka Andheri in the Registration District and Sub-District of Andheri. Mumbai Suburban District and situate at Anand Nagar, Oshiwara, Jogeshwari (West), Mumbai - 400102.

Yours truly,

Dated this 8th day of November, 2024.

Bhavini Chheda Advocate & Solicitor

CLASSIFIEDS

I NIKHIL NITIN PAWAR

S/O NITIN BHASKAR

PAWAR R/O-34 Near

Bhaji-Market Alibag

402201 changed my

I PRITAM MANOHAR

Ahmednagar

ZARE.

ZARE S/O MANOHAR

Maharashtra-414001

changed my name to

PREETAM MANOHAR

GOVIND ZARE R/O 961

PAWAR.

Raigarh Maharashtra-

name to NIKKHIEL NITIN

0040757613-2

0040757613-1

PERSONAL

CHANGE OF NAME

I VINU VENUGOPAL S/O VENUGOPAL R/O, Flat-No.1101 Edeb Palace Plot-No-16 Sant Gyaneshwar Marg Sector-16A Navi-Mumbai, Sanpada Thane Maharashtra-400705 changed my minor Daughter's name ANAYTA to ANAYTA NAMBIAR VINU aged-7-Years.

0040757613-4

I KESHAV VINAYAK VELHAL S/O VINAYAK VELHAL R/O Plot-No-5 Flat-No-1 Pachu **Building Premnagar** Society Satara-Road Karyalaya Bibvewadi Pune Maharashtra-411037 changed my

"IMPORTANT" Whilst care is taken prior t ceptance of advertising copy, it not possible to verify its stants. The Indian Express Limited cannot be held responsible for such contents, no for any loss or damage incurred as a result of transactions with as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in name to KESHAAV VINAYAK VELHAL. letters are not accepted in response to bux number adventicement."

0040757613-3

B.C. POWER CONTROLS LIMITED

(CIN: L31300DL2008PLC179414) Regd. Office: 7A/39, WEA Channa Market, Karol Bagh, New Delhi-110005 Email: info@bonlongroup.com, Website: www.bcpowercontrols.com

Phone: 011-47532795, Fax: 011-47532798

POSTAL BALLOT NOTICE TO MEMBERS

The Members of B.C. Power Controls Limited are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 & 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with rule 20 & 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (cumulatively "ACT"), the Secretarial Standards on General Meeting issue by the Institute of Company Secretaries of India (ICSI), SEBI(Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and other applicable laws and regulations, if any, including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, B.C. Power Controls Limited ("Company") is seeking approval from its members for passing of Resolutions as set out in Postal Ballot Notice dated 30.09.2024 ("Postal Ballot Notice") by way of postal ballot through electronic voting ("e-voting/remote

In terms of relevant provisions of the Act and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA') for holding general meeting/conducting postal ballot process through e-voting vide General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020, 22/2020 dated 15th June, 2020 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020, 10/2021 dated 23rd June, 2021, 20/2021 dated 8th December, 2021, 3/2022 dated 5th May, 2022, 11/2022 dated 28th December, 2022, 9/2023 dated 25th September, 2023 and 9/2024 dated 19th September, 2024 ("MCA Circulars"), the Postal Ballot Notice along with the instructions regarding e-voting has been sent only by email on 08th November 2024 to all those Members whose email address is registered with the Company or with the Depository Participants or Company's Registrar & Transfer Agent, Bigshare Services Private Limited and whose names appears in the Register of Members/ list of Beneficial Owners as on 01st November 2024 ("Cut-off Date"). A copy of this Postal Ballot Notice is also available on the website of the Company i.e., www.bcpowercontrols.com, the relevant section of the websites of the BSE Limited i.e., www.bseindia.com.

Members who have note registered their email id are requested to register the same by following the procedure given below:

Physical Holding	The 100% of Equity Shares of the Company are in Dematerialized Form.
Physical Holding Demat Holding	Please contact your Depositary Participant (DP) and register your ema address as per the process advised by DP or click on following lin www.bigshareonline.com/ForInvestor.aspx

Members may also note that in compliance to the above MCA Circulars, the commendation of assent / dissent of the members on the resolutions proposed in this notice only take place through the remote e-voting system.

Mr. Sanjeev Dabas, Practicing Company Secretary, has been appointed as Scrutinizer for conducting the e-voting process in accordance with law,

In compliance with Section 108 and other applicable provisions of Act read with related Rules the Company has engaged the services of National Security Depository Limited ("NSDL") for the purpose of providing e-voting facility to all its members. Voting rights of the Members shall be reckoned as on the Cut-off date i.e., 01st November 2024. Person who is not Member as on Cut-off Date should treat the Notice for the purposes of information only.

The Remote e-voting period will commence from 9.00 am (1ST) on Saturday, November 09, 2024 and will end at 5.00 pm (IST) on Sunday, December 08, 2024. Members shall not be allowed e-voting thereafter and the remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Once the vote on the resolution is cast by the Member then he/she shall not be allowed to change it subsequently.

The postal ballot results will be submitted within 2 (Two) working days from conclusion of the e-voting period to the BSE Limited in accordance with the SEBI Listing Regulations. The resolution, if passed by the requisite majority, shall be deemed to have been passed on

Sunday, December 08, 2024.

In case of any queries or grievance pertaining to e-voting, the Members may Contact Mr. man Goyal, Assistant Manager, NSDL at the designated email ID: amang@nsdl.co.in or Mr. Narender Dev, Assistant Manager at the designated email ID: narendrad@nsdi.co.in or at telephone number +91-8376913413 and you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") for shareholders and the e-voting user manual for shareholders available in the download section of www.evoting.nsdl.com, or call on the toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 , or send a request at evoting@nsdl.co.in. Further Members may also contact with Mr. Mukesh, Manager, Bigshare Services Private Limited, RTA at bssdelhi@bigshareonline.com.

For B.C. Power Controls Limited

Chander Shekhar Jain (Managing Director) DIN: 08639491

Form No. INC 26 [Pursuant to rule 30 of the Companies

Date: 08/11/2024

Place: New Delhi

(Incorporation) Rules, 2014] (Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another) Before the Central Government, Western Region

In the matter of the Companies Act, 2013, Sub-Section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and Clause (a) of sub-rule (5) of rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014

In the matter of

M/s Onix Solar Energy Limited (earlier known as ABC Gas (International) Limited naving its registered office at 1, Mahesh Villa. Worli, Mumbai, Maharashtra 400018 Petitioner Company

NOTICE is hereby given to the General Public that the company proposes to make an application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Annual General Meeting of the Company held on 27" September 2024 through Audio Visual neans to enable the company to change its

Registered office from the "State of Maharashtra" to the "State of Gujarat." Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA 21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director Western Region, Ministry of Corporate Affairs at the address Everest, 5" floor, 100, Marine Drive, Mumbai 400002, Maharashtra within Fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered

office at the address mentioned above. For Onix Solar Energy Limited

		-41
2327		sq/
Date	08/11/2024	Nikhil Savaliya
Place	: Mumbai	Directo
559916		(DIN: 07737935
	Onix	Solar Energy Limited
(Earlie	er known as ARC (Gas (International) Limiter

1, Mahesh Villa, Worli, Mumbai, Maharashtra 400018 (E) cs@abcgas.co.in (W) www.abcgas.in

e-Tender Notice No. ETELCONBBST-

358ER, Dated : 29.10.2024 NAME OF WORK : DESIGN, SUPPLY

ERECTION, MODIFICATION, TESTING AND COMMISSIONING OF 2x25KV TO SARALA ALONG WITH COMMISSIONING OF NEW SECTIONING POST (SP) & SUB SECTIONING & PARALLELING POST (SSP) WITH ASSOCIATED PSI WORK AND POWER SUPPLY ARRANGEMENT TO SP/SSP IN CONNECTION WITH CONSTRUCTION OF 3RD & 4TH LINE BETWEEN SASON - SARALA UNDER SAMBALPUR DIVISION OF EAST COAST RAILWAY. Approx. Cost of the Work

3827.42 Lakhs, Bid Security 20,63,700.00, Completion Period of the Work: 12 Months. Tender Closing Date & Time : At 1200

hrs. of 29.11.2024. No manual offers sent by Post / Courier

Fax or in person shall be accepted against such e-tenders even if these are submitted on firm's letter head and received in time. All such manual offers shall be considered invalid and shall be rejected summarily without any consideration. Complete information including e-tender

documents of the above e-tender is available in website : www.ireps.gov.in Note: The prospective tenderers are advised to revisit the website 15 (Fifteen) days before the date of closing of tender to note any changes / corrigenda issued for this tender. The tenderers/bidders must have Class-III Digital Signature Certificate and must be registered on IREPS Portal Only registered tenderer/bidder can participate on e-tendering.

The tenderers should read all instructions to the tenderers carefully and ensure compliance of all instructions including check lists, para 3.1 (additional check-list) of Tender form (second sheet) Annexure-I of chapter-2 of Tender documents, submission of Annexure-B/G and G1 duly verified and signed by Chartered Accountant.

Dy. Chief Electrical Engineer (Con-I)/ Bhubaneswar PR-86/CH/24-25

This advertisement is for information purposes only and does not constitute an offer or an invitation or a recommendation to purchase, to hold or sell securities. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used herein and not defined herein shall have the meaning assigned to them in the letter of offer dated 13" September, 2024 the "Letter of Offer" or ("LOF") filed with the National Stock Exchange of India Limited ("NSE") and the Securities and Exchange Board of India ("SEBI").

A B INFRABUILD LIMITED

(CIN- L45202MH2011PLC214834)

certificate of incorporation issued by the Registrar of Companies, Mumbai, Maharashtra. Subsequently, our Company was converted into a public limited company under the Companies Act and the name of our Company was changed to 'A B Infrabuild Limited pursuant to fresh certificate of incorporation consequent upon change of name on conversion to public limited company dated June 20, 2018 issued by the Registrar of Companies, Mumbai. For further details please refer to the section titled "General Information" beginning on page 42 of this Letter of offer. Registered Office: 104, Shubhangan Chs. Ltd., Jawahar Nagar, Near Railway Crossing, Goregaon (West), Mumbai, Maharashtra, India, 400104;

Our Company was originally incorporated as "A B Infrabuild Private Limited" on March 16, 2011 under the provisions of the Companies Act, 1956 vide

Tel: +91 22 2871 2114; Email: md@abinfrabuild.com; Website: www.abinfrabuild.com Contact Person: Ms. Pooja Soni, Company Secretary and Compliance Officer

THE ISSUE

PROMOTERS OF OUR COMPANY: MR. AMIT BHOLANATH MISHRA

SSUE OF UPTO 55,27,180 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS.10 EACH ("EQUITY SHARES") OF A B INFRABUILD LIMITED ("ABINFRA" OR THE "COMPANY" OR THE "ISSUER" FOR CASH AT A PRICE OF RS. 18.00 PER EQUITY SHARE (INCLUDING PREMIUM OF RS. 8.00 PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") FOR AN AGGREGATE AMOUNT NOT EXCEEDING RS. 994.89 LAKHS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON RIGHTS BASIS IN THE RATIO OF 1 (ONE) EQUITY SHARE FOR EVERY 8 (EIGHT) EQUITY SHARES HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, I.E. 17™ MAY, 2024 (THE "ISSUE"), THE ISSUE PRICE IS 1.8 TIMES OF FACE VALUE OF THE EQUITY SHARES. FOR FURTHER DETAILS, PLEASE SEE THE CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 109 OF THE LETTER OF OFFER.

BASIS OF ALLOTMENT

The Board of Directors of our Company thanks all its shareholders and investors for their response to the Company's Rights Issue of Equity Shares, which opened for subscription on Tuesday, September 24, 2024 and closed on Friday, October 04, 2024 and the last date for On Market Renunciation of Rights Entitlements was Friday, September 27, 2024. Out of the total 1,412 Applications for 1,36,40,750 Rights Equity Shares, 531 Applications for 3,52,250 Rights Equity Shares were rejected on grounds of "technical reasons" as disclosed in the Letter of Offer. The total numbers of valid applications were 881 for 1,32,88,500 Rights Equity Shares, which was 240.43% of the number of Rights Equity Shares allotted under the Issue. Our Company in consultation with Registrar to the Issue and National Stock Exchange of India Limited ("NSE"), the Designated Stock Exchange on October 14, 2024, approved the allotment of 55,27,000 fully paid-up Rights Equity Shares to the successful applicants. In the Issue, no Rights Equity Shares have been kept in abeyance. All valid applications have been considered for allotment.

The break -up of valid applications received through ASBA (after Technical Rejections) is given below:

Applicants	Number of valid applications received	Number of Rights Equity Shares Allotted - against Entitlement (A)	Number of Rights Equity Shares Allotted - Against valid additional shares (including fractional shares accepted) (B)	Number of Rights Equity Share Allotted - (A+B)
Eligible Equity Shareholders	812	51,55,250	1,56,000	53,11,250
Renouncees	69	2,15,750	0	2,15,750
Total	881	53,71,000	1,56,000	55,27,000

Information regarding applications received:

Category	Application	s Received	Equit	y Shares Applied for	Equity Shares Allotted			
	Number	%	Number	Value (In Rs.)	%	Number	Value (In Rs.)	%
Eligible Equity Shareholders	1,343	95.11%	1,28,96,500	23,21,37,000	94.54%	53,11,250	9,56,02,500	96.10%
Renouncees	69	4.89%	7,44,250	1,33,96,500	5.46%	2,15,750	38,83,500	3.90%
Total	1.412	100%	1.36 40.750	24 55 33 500	100%	55.27.000	9 94 86 000	100%

Intimations for Allotment / Refund / Rejections Cases: The dispatch of allotment advice cum refund intimation and intimation for rejection, as applicable, has been completed on October 19, 2024. The instructions to (i) Self Certified Syndicate Bank ("SCSBs") for unblocking of funds in case of ASBA applications were given on October 19, 2024. The listing application was executed with NSE on October 15, 2024. The credit of Equity Shares in dematerialized form to respective demat accounts of Allottees has been completed with NSDL and CDSL on October 21, 2024 and October 18, 2024 respectively. No physical shares were allotted in the Rights Issue. Pursuant to the listing and trading approvals granted by NSE, the Equity Shares allotted in the Issue has commenced trading on NSE and BSE from November 08, 2024. In accordance with SEBI circular dated January 22, 2020, the request for extinguishment of Rights Entitlement has been sent to NSDL & CDSL on October 16, 2024.

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGE ONLY IN DEMATERALIZED FORM. DISCLAIMER CLAUSE OF SEBI; The Letter of Offer has not been filed with SEBI in terms of SEBI ICDR Regulations as the size is below Rs. 5,000.00 lakhs. The present Issue

being of less than Rs. 5,000 lakhs, our Company is in compliance with first proviso to Regulation 3 of the SEBI ICDR Regulations and our Company shall file the copy of the Letter of Offer prepared in accordance with the SEBLICDR Regulations with SEBL for information and dissemination on the website of SEBLi.e. www.sebi.gov.in. DISCLAIMER CLAUSE OF NSE (Designated Stock Exchange): It is to be distinctly understood that the aforesaid permission given by NSE should not in any way be deemed or construed that the letter of offer has been cleared or approved by NSE; nor does it in any manner warrant, certify or endorse the correctness or completeness of any of the

contents of the letter of offer; nor does it warrant that this Issuer's securities will be listed or will continue to be listed on the Exchange; nor does it take any responsibility for the

financial or other soundness of this Issuer, its promoters, its management or any scheme or project of this Issuer. The Investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the "Disclaimer Clause of NSE" beginning on page 104 of the LOF. THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER **REGISTRAR TO THE ISSUE** Bigshare Services Private Limited Ms. Pooja Soni

Office No S6-2, 6° Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai- 400093. Tel No.: +91 22-62638200. Website: www.bigshareonline.com E-mail ID: rightsissue@bigshareonline.com

Contact Person: Mr. Mohan Devadiga

SEBI Registration No: INR000001385

104, Shubhangan Chs. Ltd., Jawahar Nagar, Near Railway Crossing, Goregaon (West), Mumbai, Maharashtra, India, 400104

Email: cs@abinfrabuild.com; Website: www.abinfrabuild.com; Tel: +91 22 28712114

Investors may contact the Registrar to the Issue or the Company Secretary and Compliance Officer for any pre-Issue/ post-Issue related matters. All grievances relating to the ASBA process may be addressed to the Registrar to the Issue, with a copy to the SCSB, giving full details such as name, address of the applicant, number of Equity Shares applied for, amount blocked, ASBA Account number and the Designated Branch of the SCSB where the CAF, or the plain paper application, as the case may be, was submitted by the ASBA Investors.

> For A B Infrabuild Limited On Behalf of the Board of Directors Mr. Amit Bholanath Mishra

Date: November 08, 2024 Place: Mumbai, Maharashtra

THE COMPANY.

Disclaimer: Our Company is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to issue Equity Shares on a rights basis and has filed a Letter of Offer dated September 13, 2024 with the Securities and Exchange Board of India, NSE. The Letter of Offer is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, website of Stock Exchange where the Equity Shares are listed i.e. NSE at www.nseindia.com. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and are requested to refer to the Letter of Offer including the section "Risk Factors" beginning on page 21 of the Letter of Offer. This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. This announcement does not constitute an offer of Rights Equity Shares for sale in any jurisdiction, including the United States, and any Rights Equity Shares described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the US Securities Act of 1933, as amended, or an exemption from registration. There will be no public offering of Rights Equity Shares in the United States.

Delhi Advertising

Managing Director

DIN: 03388129



MADHUCON PROJECTS LIMITED

CIN: L74210TG1990PLC011114

Regd. Office: 1-7-70, Jublipura, Khammam-507 003, Telangana.

Extract of Un-Audited Standalone and Consolidated Financial results for the Quarter and Half year ended 30th September, 2024 (Rs. in Lakhs) STANDAL ONE CONSOLIDATED

۱			STANDALONE			CONSOLIDATED							
SI.	PARTICULARS		ARTER EN	IDED	SIX MONT	HS ENDED	YEAR ENDED	QUA	ARTER EN	IDED	SIX MONT	HS ENDED	YEAR ENDED
No.												30.09.2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	36,688.16	23,510.05	23,798.76	60,198.21	44,217.30	120,566.74	39,473.83	26,244.03	30,098.58	65,717.86	53,114.12	146,515.73
2	Net Profit/(Loss) for the period Before Tax (before Tax, Exceptional and/ or Extraordinary Items)	(876.69)	(131.42)	(264.80)	(1,008.10)	(715.98)	(2,030.45)	(1,152.10)	(666.76)	(2,018.50)	(1,818.86)	(4,137.44)	(7,085.77)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary Items)	(876.69)	(131.42)	(264.80)	(1,008.10)	(715.98)	(2,030.45)	(1,152.10)	(666.76)	(2,018.50)	(1,818.86)	(4,137.44)	(7,085.77)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after and/ or Exceptional and/or Extraordinary Items)	(240.13)	(512.12)	(166.87)	(752.25)	(522.99)	(1,026.94)	(515.55)	(1,047.46)	(1,920.57)	(1,563.01)	(3,944.45)	(6,074.90)
5	Equity Share Capital	737.95	737.95	737.95	737.95	737.95	737.95	737.95	737.95	737.95	737.95	737.95	737.95
6	Earning per share (before extraordinary items) of Rs.1/- each)						3						
	(a) Basic	(0.33)	(0.69)	(0.23)	(1.02)	(0.71)	(1.39)	(0.61)	(1.30)	(2.42)	(1.91)	(5.06)	(6.11)
	(b) Diluted	(0.33)	(0.69)	(0.23)	(1.02)	(0.71)	(1.39)	(0.61)	(1.30)	(2.42)	(1.91)	(5.06)	(6.11)

Notes:

Place: Hyderabad

Date: 8th November, 2024

- 1 The above Un-Audited Financial Results (Standalone & Consolidated) have been reviewed by the Audit Committee and approved by the Board Of Directors at their respective meetings held on 08th November, 2024.
- 2 The above is an extract of the detailed format of Quarterly/ Yearly Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter and Half year ended 30th September, 2024 filed with the Stock Exchanges (NSE & BSE) under Regulations 33 of the SEBI (Listing and other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results (Standalone & Consolidated) is available on the websites of Stock Exchanges (www.bseindia.com, www.nseindia.com) and the same is also available at Company's website: www.madhucon.com.
- 3 The Company's operations primarily consists of construction-project activities and there are no other reportable segments under Ind AS 108 "Operating Segments"
- 4 Figures of previous period have been regrouped / rearranged wherever necessary.
- 5 These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules thereafter.

By Order of the Board


For MADHUCON PROJECTS LIMITED

Sd/-N. Seethaiah Managing Director

DIN No. 00784491

K. Venkateswarlu Director cum CFO DIN: 09713108













PUBLIC NOTICE

ertificate for 160 Equity Shares bearing Folio No. R002205 Certificate Nos. 2020742 and distinctive nos. 6604101-6604260 of Mahindra & Mahindra Ltd standing in the name(s) of ROSHANLAL GUPTA has been ost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any persor who has a claim in respect of the said shares hould lodge such claim with the company at its Registered office Gateway Building, Apollo Bunder, Mumbai 400001 within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s)

Name(s) of Shareholder(s) Date: 09/11/2024 Mahesh Chandra Gupta

जाहिर सुचना

मी,**श्रीमती स्वाती सुनील सावं**त , राहणार बी-७०२, सिल्वर रेसिडेन्सी , वल्लभ नगर एल.आय.सी कॉलनी, बोरिवली (प),मुंबई-४००१०३. जाहिर करते की, माझे पति श्री. **सुनील वासुदेव सावंत** यांचा मृत्यू दिनांक ०२/०८/२०२४ रोजी झाला. त्याचे नावावर

MODEL: GRAND I 10 NIOS REG NO: MH47AY3105 CHASIS NO. MALB351CYMM159985 ENGINE NO: G4LALM738870

गाडी रजीस्टर्ड आहेत. ज्याचे काननन वारिस म आहे. आणी माझे नावावर टान्सफर) करण्यासाठी R.T.O. कांदरपाडा, दहिसर येथे अर्ज केला आहे जर कोणाला काही हरकत असल्या त्यांनी १५ दिवसाचे आत R.T.O. कांदरपाडा, दहिसर Mumbai येथे संपर्क करावा

PUBLIC NOTICE

Smt. Kanika dibakar medda & dibakar MEDDA, a Member (jointly) of the Gaurav City E/5 and E/6 Co-operative Housing Society Ltd having, address at Kanakia Layout, Mira Road Thane 401107 and holding flat No. E-6/206 ir the building of the society, died on 29.09.2014 & on 15.11.2016, respectively, withou making any nomination. Now the legal heirs have submitted the Application to transfer the nembership.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member/s in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and interes of the deceased member in the capital property of the society.

If, no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member/s in the capital/ property of under the bye-laws of the society.

The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member/s in the capital/ property o the society shall be dealt with in the mann provided under the bye-laws of the society. copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, with the secretary of the society between 11 A.M. to 01 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

> The Gaurav City E/5 and E/6 Co-op. Housing Society Ltd.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

गोल्डन लीजंड लीजिंग ॲन्ड फायनान्स लिमिटेड [सीआयएन : L65990MH1984PLC03318, जीएसटी नं. : 27AAACG1540L1ZQ] गोंदणीकृत कार्यालय : २०२, श्री रामकृष्ण चेंबर्स, प्लॉट क्र. ६७-बी, टाइप ४, लिंकिंग रोड, खार (प.),

मुंबई शहर, महा. - ४०० ०५२, ई-मेल आयडी : <u>contact@gllfl.com.</u> वेबसाइट : https://www.gllfl.com/. दूर. : ०२२-६५०२३३४२

विशेष सर्वसाधारण सभेकरिता भागधारकांना सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) सोमवार, दि. ०२.१२.२०२४ रोजी दु. १२.०० वा. ईजीएम आयोजित करण्याकरिता वितरीत करण्यात येत असलेल्या ईजीएमच्या सूचनेत विहित विषयांवरविचारविनिमय करण्यासाठी प्रत्यक्ष स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे

कंपन्या कायदा, २०१३ च्या संबंधित तरतुदी व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सभासदांची ईजीएम प्रत्यक्ष स्वरूपात आयोजित करण्यात ये आहे ज्या सभासटांचे ई-मेल पूर्ने कंपनी/दिपॉयिटरीजकदे नोंटवलेले आहेत असा सभासटांना ईजीएमूर्च सूचना तसेच स्पष्टिकरण अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात येत आहे. सभासदांनी नोंद घ्यार्व की, ईजीएमची सूचना व स्पष्टिकरण अहवाल कंपनीची वेबसाइट https://www.gllfl.com वर स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वरही उलब्ध असेल तसेच ईजीएमची सूचना सीडीएसएलची (दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करण्यासाठीची एजन्सी) वेबसाइट अर्थात www.evotingindia.com वरही उपलब्ध असेल. सभासद ईजीएममध्ये प्रत्यक्ष स्वरूपात उपस्थित राहुन महभाग घेऊ शकतील. ईजीएममध्ये महभागी होण्याकरिताचे निर्देश ईजीएमच्या मचनेत टिलेले आहेत. कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत प्रत्यक्ष स्वरूपात उपस्थित राहणारे सभासद कोरमकरिता गणले

ईजीएमच्या सचनेत विहित सर्व ठरावांवर आपली मते देण्यासाठी कंपनी आपल्या सर्व सभासदांना दरस्थ ई-मतदान सुविधा (दूरस्थ मतदान) उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर, कंपनी ईजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीच्या . ॥ध्यमातून मत देण्याची सुविधा (''ई-मतदान'') उपलब्ध करून देत आहे.

दरस्थ ई-मतदान/ई-मतदान सविधेची विस्तत तपशील ईजीएमच्या सचनेत दिलेली आहे.

सभासदांनी आपले ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंदणीकृत केलेले नसल्यास कृपया सूचना प्राप्त करण् तसेच ई-मतदानाकरिता लॉग इन तपशील प्राप्त करण्यासाठी ई-मेल पत्ता नोंदणीकृत करण्याच्या खालील निर्देशांचे

ए) कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांकरिता : कृपया आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र शेअर प्रमाणपत्राची (पुढील व मागील) स्कॅन केलेली प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्ष्यांकित प्रत), आधा (आधार कार्डची स्व-साक्ष्यांकित प्रत) आदी तपशील ई-मेलद्वारे आमचे आरटीए, सॅटेलाइट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. यांना त्यांचा ई-मेल आयडी spc_pl@yahoo.co.in, service@satellitecor

बी) डीमॅट स्वरूपातील भागधारक असलेले सभासद त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सना संपर्क साधून किंवा service@satellitecorporate.com, scs_pl@yahoo.co.in येथे ई-मेलद्वारे संपर्क साधून आपल

लागू कायद्यानुसार निर्धारित अंतिम तारखेनुसार भागधारक असलेल्या सभासदांना दरम्यानच्या कालावधीत ईजीएम

वरील निर्देशित विशेष सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर टान्सफर बक्स मंगळवार, दि. २६.११.२०२४ ते सोमवार, दि. ०२.१२.२०२४ दरम्यान (दोन्ही दिवससमाविष्ट) बंद राहतील व सभेकरिताची निर्धारित अंतिम तारीख सोमवार, दि. २५.११.२०२४ अशी आहे.

ई-मतदानासंदर्भात काही शंका वा प्रश्न असल्यास तुम्ही सभासदांनी www.evotingindia.com च्या help section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> येथे ई-मेल लिहावा किंवा १८००२१०९९११ वर संपर्क साधावा

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेसंदर्भातील सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापव (सीडीएसएल), सेंट्रल डिपॉझिटरी सिर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युच्युरेक्स मफतलाल मिल कम्पाऊंडस. ना. म. जोशी मार्ग. लोअर परेल (पूर्व). मंबई - ४०० ०१३ येथे संपूर्क साधाव किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे ई-मेल लिहावा किंवा टोल फ्री क्र. १८०० २१

> संचालक मंडळाच्या आदेशाद्रा गोल्डन लीजंड लीजिंग ॲन्ड फायनान्स लिमिटेड सही/-प्रिशा जे. बेहल

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of BASF INDIA LTD. having its								
Registered Office The Capital, 1204-C, 12th Floor, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai,								
Maharashtra, 400051 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.								
Sr. Name of No. Shareholders		Folio No.	Certificate Nos.	Distincive Nos.	No. of Shares			
1. BADAMIBEN D MEHTA (Deceased)		B9X0004222		31553751-31553781				
2. DAULATSINGH B MEHTA (Deceased)								
Sr. No.	Name of Shareholders		Certificate Nos.	Distincive Nos.	No. of Shares			
	ATSINGH B (Deceased)	B9X0007253	369114	31563733-31563763	31			
	AMIBEN D (Deceased)							
The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.								

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Compan its Registrar and Transfer Agents Link Intime India Pvt. Ltd., 247 Park, C-101 L.B.S. Marg, Vikhroll (West), Mun 400083. within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company so proceed to issue Duplicate Share Certificate's. ace: Mumbai ate: 09/11/2024

<u>जाहिर नोटीस</u>

सर्व लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की माझे अशिल श्रीमती. लता उमेश बंगेरा यांनी त्यांचे पती उमेश बंगेरा यांनी संयुक्त रित्या रूम नं. जी–२, गिरीवन, कस्तुरी पार्क, नवघर रोड, फादर जोसेफ शाळे जवळ, भायंदर (पु), जिल्हा: ठाणे क्षेत्रफळ २५० चौ. फुट सुपर बिल्ट-अप जिचा जुना सर्वे नं. १७४, व नवीन सर्वे नं. ४४ हिस्सा क्र. १० गावः खरी, ताः भायंदर, जिः ठाणे, पिनकोड– ४०११०५ हा श्री. मोहम्मद शमीम खान यांचे कडून नोंदणीकृत दस्त क्र. ६६९/१९९८ अन्वये दिनांक:– २६/०३/१९९८ रोजी द्य्यम निबंधक टनन–४ यांचे कार्यालयात नोंदविण्यात आलेला आहे. सदर सदनिकेस या पुढे "सदरहू सदनिका" म्हणून

तसेच दिनांक : ०५/०३/१९९२ रोजी आर्टिकल ऑफ अग्रीमेंट अन्वये श्री. मोहम्मद शमीम खान यांनी में. अरिहंत कन्स्ट्रक्शन तर्फ भागीदार श्री. मुन्नीलाल जैन यांचे कडून खरेदी केला असून दिनांक :०४/०३/१९९६ रोजी अनुक्रमांक २२९८७ अन्वये कलेक्टर ऑफ स्टम्प मुंबई यांचे कार्यालय कडून अदजुडीकेट (इम्पौंड) करून घेतला असे. सदरचा मूळ दस्त रिक्षेत्रन प्रवास करत असताना नवघर रोड मुंबई- ४०११०५ येथे हरवला असून त्याबाबत माझे अशिलांनी नवघर पोलीस स्टेशन यांचे कडे मालमत्ता हरवल्या संधर्भात अनुक्रमांक; ३४००७ अन्वये दिनांक: १५/१०/२०२४ रोजी तक्रार दाखल केली आहे.

माझे अशीलांचे पती उमेश बंगेरा हे दिनांक:- ०३/११/२०२३ रोजी त्यांचे राहत्या मयत झाले असून त्यांचे पश्च्यात १) श्रीमती. लता उमेश बंगेरा व २) चित्रा उमेश बंगेरा या दोघीच सदरहु सदनिकेचे कायदेशीर वारस आहेत.

तरी वरील नमूद सदनिके बाबत मूळ दस्त कोणत्याही व्यक्तीस सापडल्यास खालील पत्यावर आणून द्यावे तसेच कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, बोजा, गहाण, दान, लीज, बयाणा, क्रोक्तखत, पोटगी, तारण, भाडेकरुपणाचा हक्क, साठेकारार समजुतीचा करार, लाभाधिकारी अथवा इतर कोणत्याही प्रकारचे हक वा हितसंबंध वगैरे असल्यास अशा व्यक्तिंनी/संस्थांनी ही नोटीस प्रसिध्दझाल्यापासुन ०७ दिवसांचे आत आपल हरकत लेखी स्वरुपात योग्य व कायदेशीर कागदपत्रासह खालील पत्यावर घ्यावी नमूद मुद्दतीत हरकत न आल्यास कोणत्याही प्रकारच्या तकारी व हरकती विचारात घेतले जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

पत्ता— लक्ष्मण निवास, पहिला माळा, पुष्पराज हॉटेल ॲड. सौ. सुजाता म्हात्रे जवळ, जोशी बाग, कल्याण (प). मो. ९८२०९३६४७४

PUBLIC NOTICE Notice is hereby given that, the Original Share

Certificate No. 1, bearing Distinctive Nosto 5 for five shares of Rs 50/- each in respect of Flat No. 1, Ground Floor, Rajlaxmi C.H.S. Ltd, Plot No. 18, 19, 20, Balguru Road, Deolali, Nashik-422401 which is in the name of present co-owners e. MR. SHAILESH G. GARACH. MR. NIRAV . GARACH & MR. MAYANK J. GARACH,

> The said matter is also reported at Malad Police Station, Malad (West), Mumbai under Lost Report No 134769-2024, Dt 08/11/2024, in the lost property register

which have been lost and misplaced.

maintained by them. Now, I call upon any financial institution, person, legal heir having custody of the misplaced original occupation/ possession letter/agreement or having any claim objection against the said intending sale in respect of the property, more particularly described in the schedule hereunder written, by way of sale, exchange mortgage, gift, trust, charges maintenance, inheritance, possession lease. lien or otherwise of whatsoeve nature is hereby requested to make the same known in writing alongwith documentary evidences to the undersigned at Shop No. 17. Ground floor. Nirmala C.H.S. Limited, Junction of Caesar Road and J.P. Road, Andheri (West), Mumbai 400058, within 15 days from the date of publication of this notice, failing which the claim of such person, financial institution will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shal not be entertained thereafter.

MR. BHAVIK S. SHAH B. Com., LL.B. Advocate High Court, Mumbai. Date: 09/11/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at large that, our Client, Mr. Arvindkumar Dharmshi Shah, an individual is intending to purchase the Pre described in the Schedule hereunder.

ANY person, body, individual, institution having any claim and/or objection in respect of or against or relating to or touching upon the Premises described in the Schedule hereunder written by way of sale, lease, lien, mortgage, charge, encumbrance, gift, easement, maintenance, inheritance, testamentary disposition or otherwise or having in their custody any title documents pertaining to the premises described in the Schedule hereunder shall communicate the same at the address mentioned below within 14 days from the publication of this notice with the documentary evidence in support thereof, failing which all the claims, if any, of such person/s shall be considered to have been waived and/or abandoned and we will complete the proposed transaction. Objections raised after the completion of 14 days period shall not be binding on us.

SCHEDULE OF PREMISES
Flat No. 302 admeasuring 93.74 sq. mtrs carpet area on the 3rd Floor and Flat no. 403
admeasuring 64.51 sq. mtrs carpet area on the 4th Floor in the building known as Fairy Manor at 13, Rustom Sidhwa Marg, Fort Mumbai-400001 situated on 62, Ballard Pier Scheme, A Ward No. 1783 (2) Sr. No. 103A, Cadastral Survey No. 1865 of Fort Division in the Registration District and Sub District of Mumbai City along with all rights and title attached to the said Premises.

Place: Mumbai

REKHA NAIR & ASSOCIATES

Place: Mumbai

Advocates and Legal Consultants,
Address: Office No.21, 3rd Floor, Rehman Building, Veer Nariman Road,
Opp. Bata Showroom, Fountain, Mumbai 40023
Email Id: rekhaprem@rediffmail.com; Contact: +91-22-49619713/ +91-9820138582

नमुना अ

जाहिर अधिसूचना (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडियाँ (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्वये)

	कान्वरंज हल्थकअर लिम	टेडच्या धनकोंचे लक्ष वेधण्याकरिता
	अ	ावश्यक तपशिल
१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	कॉन्वरेज हेल्थकेअर लिमिटेड
?	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	04.88.8088
æ	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	आरओसी – बंगळुरू
Х	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु२४२३२केए२०१४पीटीसी०७७६२४
ų	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	#१५३, सेक्टर-४, एचएसआर लेआऊट, बंगळुरू-५६०११०२.
દ્	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	आदेश दिनांकः ०६.११.२०२४ प्राप्त आदेश दिनांकः ०८.११.२०२४
b	दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	06.04.5054
۷	अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	कल्पना कमलेश गांधी आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी-०२६३५/२०२२- २०२३/१४१६४
٩	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पत्ता व ई-मेल	२०२-ए, ब्ल्यु डायमण्ड कोहौसोलि., चिंचोली बंदर लिंक रोड जंक्शन, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४. ई-मेल: prakash03041956@gmail.com
१0	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पत्रव्यवहाराचा पत्ता व ई-मेल	पत्ताः बी-२/३०४, धन वैभव कोहौसो., जांबळी गल्ली, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२. ई-मेल: cirp.konvergehealthcare@gmail.com
११	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	२२.११.२०२४
१२	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास	ज् <u>न</u>
१३	वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)	लागू नाही
१४	अ) आवश्यक नमुना व ब) अधिकृत प्रतिनिधींचे तपशिल उपलब्ध असल्याचे पत्ता	वेवर्लिक: https://libbi.gov.in/ वास्तविक पत्ता: बी-२/३०४, धन वैभव कोहौसो., जांबळी गहीं, बोरिवली (प.), मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४.

येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक 0६.<mark>११.२०२४ रोजी **कॉन्वरेज हेल्थकेअर लिमिटेड**च्या कॉर्पोरे</mark> दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारंभ करण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांनी दिला आहे (०८.११.२०२४ रोजी एनसीएलटीकडून मेल प्राप्त). कॉन्वरेज हेल्थकेअर लिमिटेडच्या धनकोंना येथे कळविण्यात येत आहे की, त्यांनी त्यांचे दावा तसे पुरावा बाब

क्र.१० मध्ये नमूद पत्त्यावर अंतरीम ठराव अधिकाऱ्याकडे नियुक्तीपासून २२.**११.२०२४** पर्यंत सादर करावेत. आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. कार्यचालक भागधारकांना तसेच कामगार व कर्मचारी यांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत. नोंद क्र.१२ समोर सुचिबद्ध प्रमाण वर्गसंबंधी वित्तीय धनको यांनी नमुना सीए मध्ये वर्गाचे (विशेष वर्ग) अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत होण्यासाठी नोंद क्र.१३ समोर नमुद केलेले तीन अपतदारी प्राधिकाऱ्यांपैकी एक प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड दर्शवावी. दाव्याचे चकीचे किंवा फसवे परावे सादर केल्यास दंडात्मक कारवार्ड केली जाईल

अंतरीम ठराव प्राधिकाऱ्याचे नाव व स्वाक्षरी: कल्पना कमलेश गांधी दिनांक व ठिकाण: ०८.११.२०२४, मुंबई

Hind Commerce Limited CIN: L51900MH1984PLC085440

Regd. Off: 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400 034 Tel No. +91-22-4050 0100 website: www.hindcommerce.com email id: investor@hindcommerce.com

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER 2024

			III Edeb
PARTICULARS	3 months ended	Year to date figures for the current period ended	Corresponding 3 months ended in the previous year
	Un-Audited	Audited	Un-Audited
	30.09.2024	31.03.2024	30.09.2023
Total income from operations	92.46	646.02	208.10
Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extra Extraordinary items*)	14.21	38.85	21.64
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra Extraordinary items*)	14.21	38.85	21.64
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extra Extraordinary items*)	18.76	27.46	19.59
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprensive Income (after tax)	(2.71)	226.75	143.10
Equity Share Capital	300.00	300.00	300.00
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)			
Earning Per Share (of `10/- each) (for Continuing and discontinuing operations) (*not annualised)			
Basic :	0.63*	0.92	0.65*
Diluted:	0.63*	0.92	0.65*
a. The above is an extract of the detailed for	ormat of Qua	rterly Financial Res	ults filed with th

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosur Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results an available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and the listed ent (www.hindcommerce.com).

The above financial have been reviewed and recommended by audit commi and have been approved and taken on record by the board of Directors at its

The Audit is required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulation 2015, has been complied by the Auditor o For Hind Commerce Limited

Place: Mumbai UMESH LAHOT Date: November 07, 2024 MANAGING DIRECTOR (DIN 00361216)

BSEL Algo Limited

(Formerly BSEL Infrastructure Realty Limited)
CIN: L24110GJ1984PLC007301 Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Oil Seeds & Oil Exchange Premises Coop Soc. Ltd.,

The Commodity Exchange, Plot No. 2,3 & 4, Sector 19 A, Vashi, Navi Mumbai - 400 705.

Tel.: +91-22-27844401, E-mail: investorgrievancesbsel@gmail.com, Website: www.bsel.com

CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024

(Rupees in Lakhs, except per shares data)							
Sr. No.	Particulars	Quarter ended September 30, 2024	Quarter ended June 30, 2024	Quarter ended September 30, 2023	Half Year ended September 30, 2024	Half Year ended September 30, 2023	Year ended March 31, 2024
	•	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total income from operations	1,005.80	2,326.21	1,130.99	3,332.01	2,814.05	3,027.47
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	960.95	2,297.52	1,088.15	3,258.47	2,737.58	2,859.39
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	960.95	2,297.52	1,088.15	3,258.47	2,737.58	2,859.39
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	717.61	1,843.71	870.95	2,561.32	2151.29	2,519.54
5.	Total comprehensive income for the period	717.61	1,843.71	870.95	2,561.32	2151.29	2,519.54
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	8,261.68	8,261.68	8,261.68	8,261.68	8,261.68	8,261.68
7.	Earning Per Share (EPS)						
	- Basic	0.87	2.23	1.05	3.10	2.60	3.05
	- Diluted	0.87	2.23	1.05	3.10	2.60	3.05
The	key information of the standalone financia	al result of the	Company are	e given below:			
1.	Total income from operations	1,005.80	2,326.21	1,130.99	3,332.01	2,814.05	3,027.47
2.	Profit/(Loss) before tax	960.95	2,297.52	1,088.15	3,258.47	2,737.58	2,859.54
3.	Profit/(Loss) after tax	717.61	1,843.71	870.95	2,561.32	2,151.29	2,519.69

The above extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com) and the Company (www.bsel.com).

1.843.71

870.95

717.61

Total comprehensive income for

Place: Navi Mumba

Dated: November 07, 2024

For BSEL Algo Limite

दिनांक : ९ नोव्हेंबर, २०२४

2,561.32 2,151.29 2,519.69

Santosh Tamb Chairman & Managing Directo

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग मुंबई पहिला मजला, सास्मीरा इमारत, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०. चौकशीची जाहीर नोटीस

एस आर एन क्रमांक : GBR/00588/18/24 फेरफार अहवाल/अर्ज क्रमांक : ACC/X/234/2024

सार्वजनिक न्यासाचे नाव : शिवगीत एज्युकेशन ट्रस्ट ... बाबत. १ ला मजला, सिद्धार्थ नगर चाळ, शिवाजी नगर, कुरार विलेज, आशीर्वाद हॉटेल जवळ, मालाड-पूर्व, मुंबई, मुंबई उपनगर, मुंबई उपनगरीय.

अर्जदार : विश्वनाथ शिवचन्दर गुप्ता,

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त, बृह्नसुंबई विभाग, हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलमें १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ? जंगम मिळकत (वर्णन)

अ.क्र.	तपशील	अंदाजे मूल्य
٩.	रोख	9000/-

(ब) स्थावर मिळकत :- रोख रु. ০/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त)

(अ) जंगम मिळकतः- रोख रु. १०००/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार मात्र फक्त)

ı	4	वर । भळकर	। (वणन <i>)</i>				
ı	अ.	शहर किंवा	सी एस किवा महानगरपालिका	क्षेत्र	मूल्याकन	मुदत/कालावधी	अंदाजे
ı	क्र.	गांव	किंवा सर्वेक्षण क्र.			किंवा स्वरूप	मूल्य
ı	1	Nil	Nil	Nil	Nil	Nil	0.00

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर परावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे



प्र. अधिक्षक सार्वजनिक न्यास नौंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग



अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड

समजून चौकशी पुरी केली जॉईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

सीआयएन : L27104MH1985PLC035659 नोंदणीकृत कार्यालय : सिटी मॉल, न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम मुंबई ४०० ०५३. द्राध्वनी क्रमांक : + ९१ २२ ६६९८ ४००० फॅक्स क्रमांक : + ९१ २२ २६३२ ५९०२ ई-मेल : investors@ajmera.com संकेतस्थळ : www.ajmera.com

गुरुवार, दिनांक १४ नोव्हेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी चार वाजता होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेची सूचना ०१/ २०२४-२५ च्या संदर्भात दुसरे शुद्धिपत्रक

वरील प्रमाणे संदर्भित केलेल्या विषयाच्या अनुसार आणि आमची सूचना दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ आणि ०५ नोव्हेंबर २०२४ च्या बताब्याच्या अनुसार आन्ती अजमेरा रिअन्टरी अंड इन्फ्रा इंडिया ितामेटेड (केपनी) ची विशेष सर्वसाधारण समा वी पुरुवार, दिनाक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी व्हिडिओ कॉन्फरिसंग (व्हीसी)/अन्य मान्यता प्राप्त टुकशाव्य माध्यमे (एव्हीएम) यांच्या माध्यमातून विशेष सर्वसाधारण सभेच्या . सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे त्याच्या संदर्भात सूचना क्रमांक (०१/२०२४-२५) च्या संदर्भात दुसरे शद्धिपत्र सादर करीत आहोत.

१) तालिकेच्या शीर्षकात बदल (अंदाजित कालावधी) आणि इश्यूच्या दुसऱ्या उद्दिष्ट्याच्या कालमर्यादेत बदल आणि तसेच इश्यू खर्चाच्या मिळवणीसंदर्भात स्टेटमेंट तिसऱ्या उद्दिष्ट्यातन वगळण्यात येत आहे आणि सधारित तालिका खालील प्रमाणे आहे

ए. इशू मधून संकलित झालेल्या निधीचा विनियोग

अ. क्र.	तपशील	प्रत्येक उद्दिष्टासाठी वापरण्यात येणारी अंदाजीत रक्कम (रुपये कोटींमध्ये)	मान्यता मिळाल्यानंतर विनीयोग करण्याची अंदाजीत कालमर्यादा
۶.	कर्जाची अदायगी	१००	४५ दिवस
٦.	सध्या चालू असलेल्या प्रकल्पाच्या खर्चासाठी निधी आणि किंवा साद्रा होणारे नवे प्रकल्प आणि अधिग्रहणे यांच्यासाठी निधी याचा तपशील खालील प्रमाणे आहे सध्या चालू असलेले प्रकल्प: ए. भक्ती पार्क वडाळा येथे साकारण्यात येत असलेला अजमेरा मॅन हटन प्रकल्प बी. जुहू येथील अजमेरा प्रायव्ह सी. बडाळा येथील अजमेरा ग्रीनफिनिटी डी. भांडुप येथील अजमेरा बिहार साद्र होणारे नवीन प्रकल्प: इ. कोड नेम विक्रोळी	११०	१२ ते ३६ महि
	एफ. कांजूरमार्ग - इन्फ्रासंबंधी किंमत जी लेआउटच्या संदर्भात आहे आणि किंवा टप्पा निहाय प्रकल्पाचा विकास जी. बसोंचा येथील प्रकल्प एच. बांद्रे येथील प्रकल्प च. बांद्रे येथील प्रकल्प - पुढील टप्पे जे. लुगानो - पुढील टप्पा के. बोगी नगर येथील प्रकल्प		
	वरील प्रकल्पांच्या व्यतिरिक्त इश् मधुन संकलित झालेला निधी नव्या प्रकल्पांच्या मालमत्तांच्या अधिग्रहणासाठी वापरण्यात येईल आणि जे व्यवसायाच्या संधीच्या आणि व्यावसायिक क्षमतेच्या अधीन असेल.		
₹.	सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्ट्ये	१५.०००००२७	१८० दिवस

२) मुद्दा क्रमांक डी मधून खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेला परिच्छेद वगळण्यात येत आहे.:

जर इशू मधून संकलित झालेला निधी कोणत्याही कारणामुळे वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या कालावधीत उदिष्टांसाठी (वरील प्रमाणे नमूद करण्यात आल्यानुसार) वापरण्यात आला नाही (पूर्णतः किंवा भागशहा) तर इशू मधून संकलित झालेला अन्या निधी (विशिष्ट उद्दिष्टांसाठी) ३६ महिन्यांच्या कालावधीत वापरण्यात येईल आणि ज्याचा निर्णय लागू असलेल्या कायद्यांच्या अनुसार संचालक मंडळाकडून घेण्यात येईल आणि त्यासाठी कंपनीच्या सभासदांची पढील परवानगी घेतली जाणार नाही.

असे स्पष्ट करण्यात येते की विशिष्ट उद्दिष्टांसाठी नमूद करण्यात आलेल्या निधीच्या ठराविक रकमेतून संबंधित खर्च पूर्ण होत असेल आणि निधी शिल्लक राहत असेल तर विशिष्ट उद्दिष्टांसाठी नेमून देण्यात आलेला संबंधित निधी (ज्याचा तपशील वरील प्रमाणे नमूद करण्यात आत्यानुसार आहे) चाल् असलेल्या प्रकल्पांसाठी किंवा सारा कण्णात येत असलेल्या नव्या प्रकल्पांसाठी (ज्याचा तपशील वरील प्रमाणे नमूद करण्यात आल्यानुसार आहेत) वापरण्यात येईल. पुढे असे स्पष्ट करण्यात येते की अन्य उद्दिष्टांसाठी करण्यात आलेले पुनर्वर्गीकरण हे वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेले एनएसई परिपत्रक क्रमांक . छडए/उचङ/२०२२/५६ दिनांक १३ डिसेंबर २०२२ आणि बीएसई परिपत्रक क्रमांक २०२२१२१३-४७ च्या अनुसार असेल.

मुद्दा क्रमांक ई मध्ये खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या वाक्याचा अंतर्भाव करण्यात येत आहे (संकलित निधीचा अंतरिम वापर) कॅपिटल इरोडींग इंस्टमेंट्स मध्ये कंपनी गुंतवणुक करणार नाही

मुद्दा क्रमांक आय मध्ये सुधारणा : (ज्या मुद्यावर किंमत निर्धारित करण्यात आली आहे त्याचा आधार आणि त्यासह नोंदणीकृत मूल्यांकक

(१) आयसीडीआर अधिनियमाच्या अनुसार इक्विटी समभाग जारी करण्याची किंमत रुपये ७०९.०३/- अनक्रमाने इतकी असन र्त सेबीआयसीडीआर अधिनियमाच्या नमूद करण्यात आल्यानुसार ती सर्वोच्च आहे ए) कंपनीच्या इकिटी समभागांची ९० (९०) ट्रेडिंग दिवसांची भारांकित सरासरी (व्हीडब्ल्यूएपी) जी संबंधित तारखेच्या आदल्या दिवशी

आहे : म्हणजेच रुपये ७०९.०३/- प्रति इक्विटी समभाग बी) कंपनीच्या इकिटी समभागांची १० (९०) ट्रेडिंग दिवसांची भारांकित सरासरी (व्ही डब्ल्यू ए पी) जी संबंधित तारखेच्या आदल्या

सी) समभागांची किंमत ही कंपनीच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनच्या तरतुर्दीच्या अनुसार निर्धारित करण्यात येते.. मात्र कंपनीच्या

कॉर्पोरेट गव्हर्नन्स चे सर्वोत्तम मापदंड पाळण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सरू आहेत आणि आम्ही मुल्यांकन अहवाल प्राप्त केला आहे. पारदर्शक ते संदर्भात असलेली आमची कटिबद्धता स्पष्ट करण्यासाठी आम्ही संकारात्मक पावले उचलली आहेत आणि कॉर्पो रेट गव्हर्नरच्या सर्वोत्तम मालकांचा अवलंब करून कंपनीच्या सर्व कती झालेल्या आहेत.

आर्टिकलचा असोसिएशन मध्ये अशा कोणत्याही पद्धतीचा उद्घेख नाहीं जी सेबी आयसीडीआर अधिनियमाच्या अनसार कमाल

कंपनीचे समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड येथे सूचीबद्ध आहेत आणि सध्या ते फ्रिकेंटली ट्रेडेड शेअर्स स्वरूपाचे आहेत.

मूल्यांकन अहवाल भांडवली बाजाराच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे आणि तो <u>https://ajmera.com/</u> preferential-allotment/ या लिंक वर पाहता येईल.

मुद्दा पी मध्ये पुढील सूचनेचा अंतर्भाव (°) (प्रस्तावित अलॉटीजचे नाव, व्यक्तीचे नाव ज्या प्रस्तावित समभागांच्या अलॉटमेंटच्या प्रत्यक्ष लाभार्थी असतील आणि जे प्रस्तावित अलॉटीजचे नियंत्रण करतील आणि प्रेफरेशिअल ऑफर नंतर त्यांच्याकडे असलेल्या भांडबलाचे

अ. क्र.	प्रस्तावित अलॉटीजचे नाव	लाभार्थी मालक	कमाल रक्कम/ (रु.)	प्रेफरेन्शिअल अलॉटमेंटच्या आधी समभाग धारणा	प्रेफरेन्शिअल अलॉटमेंटच्या पश्चात समभाग धारणा	प्रेफरेन्शिअल अलॉटमेंटच्या पश्चात समभाग धारणा (%)
१	*ऑथेम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड	-	५३,९९,९९,५२३	-	७,५९,४९३	१.९३
2	श्री. मुकुल महावीर अग्रवाल	-	५३,९९,९९,५२३		७,५९,४९३	१.९३
ş	मिनोषा इंडिया लिमिटेड	श्री. कल्पराज दामजी धर्मशी	३०,९९,९९,५५५	-	४,३६,००५	१.११
γ	अँकर एज कॅपिटल स्कीम २	श्री. रोहित कोठारी	१९,९९,९९,३२३	-	२,८१,२९३	০.৬१
ų	त्रीशक्ती पावर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड	श्री. परेश दोषी	१७,९९,९९,६०४	५,०००	२,५८,१६४	0.६६
ξ	जी सी व्हेंचर्स लिमिटेड	श्री. रोहित अश्विन कोठारी	१४,९९,९९,६७०	-	२,१०,९७०	0.48
b	श्री गगन दिनानाथ चतुर्वेदी	-	९,९९,९९,३०६		१,४०,६४६	0.38
۷	अल्पना इंटरप्राइजेस	श्री. अरुण नहार, श्रीमती ज्योती नहार, श्रीमती लीला	९,९९,९९,३०६	-	१,४०,६४६	0.35
٩	प्रभुदास लीलाधर डव्हायझरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड	श्रीमती अमिषा एन व्होरा	४,९९,९९,६५३	-	७०,३२३	0.86
१०	देव राग इन्बेस्टमेंट	श्री. मेहता	२,९९,९९,९३४		४२,१९४	0.88
११	स्पर्श ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड	श्री संतोष बोहरा	२,००,०२,५६३	-	२८,१३३	0.06
१२	महालक्ष्मी ब्रोकरेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड	श्री अनुराग अगरवाल आणि श्रीमती सुनीता अगरवाल	२,००,०२,५६३	-	२८,१३३	0.06
१३	श्री विजय खेतान	_	99,99,408	-	१४,०६४	0.08

सूचना* : ऑथेम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही लिस्टेड कंपनी आहे आणि त्यामुळे युबीओ आवश्यकता लागू नाही

वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली माहिती विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत उदृत करण्यासाठी तसेच किरकोळ सुधारणा अंतर्भूत करण्यासाठी हे (''दुसरे शुद्धिपत्र'') जारी करण्यात येत आहे आणि याद्वारे सदस्यांना सुधारणांची माहिती देण्यात येत आहे जी विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विविध घोषणा करून आणि तळ टिपा लिहून अद्यावत करण्यात आली आहे.

त्याच्यानुसार कंपनी दुसरे शुद्धिपत्र दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ जे विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या संदर्भात आहे ते जारी करीत आहे आणि विशेष सर्वसाधारण सभेची सूचना वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या तपशीला सह विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत अद्यावत करण्यात आली आहे. (अद्ययावत विशेष सर्वसाधारण सभेची सचना)

हे दुसरे शुद्धिपत्र समभाग धारकांना एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट मध्ये विशेष सर्वसाधारण सभेची सूचना दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ प्रमाणे मुद्दा क्रमांक एक मध्ये करण्यात आलेल्या सधारणांच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी जारी करण्यात येत आहे

विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या संदर्भातील हे दुसरे शुद्धिपत्र विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेचा अविभाज्य हिस्सा असेल जी सूचना कंपनीच्या समभाग धारकांना याआधीच निर्गमित करण्यात आली आहे आणि या तारखेपासून विशेष सर्वसाधारण सभेची सूचना या शुद्धिपत्रासह गचण्यात यावी. विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील अन्य तपशील कायम असून शुद्धिपत्रात नमूद करण्यात आलेल्या मजकुराच्या व्यतिरिक्त त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणारी विशेष सर्वसाधारण सभा, ई–मतदानाचा तपशील तसेच ई–मेल तपशील अद्यावत करण्याच्या संदर्भात सभासदांना कोणत्याही शंका असतील तर त्यांनी ई-मेलच्या माध्यमातून rnt.helpdesk@linkintime.co.in यांच्याशी संपर्क

अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड करित

सही/-मनोज आय अजमेर

व्यवस्थापकीय संचालक

०९९११ वर संपर्क साधावा

ठिकाण : मुंबई

the society in such manner as is provide

For and on behalf o

Sd- Chairman/ Secretary शाश्वत पार्क पी विंग को - ऑपरेटीव्ह हैं। सो लि ..गट

क्र.७६, हिस्सा नं.१/१, वालिवली व्हीलेज, बदलापुर

(प.), तालुका - अंबरनाथ, जिल्हा - ठाणे या संस्थेत

संभासद असलेल्या व संस्थेच्या सदनिका पी ५०२ धारण करणार श्री राजेंद्र बाबुलाल चौधरी यांच्या मृत्यु दिनांक २७.०२.२०२४ नंतर समभाग पत्र क्र.१८ व भाग क्रमांक १७१ ते १८० संस्था नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात / , मालमत्तेत असलेले भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्या संबंधी व सदर समभाग पत्र सदर सभासदास देण्यासाठी सचना प्रसारीत करत आहे व अन्य मागणीदार /हरकतदार गांच्याकडुन हक्क / मागण्या/ हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीसं प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांनी त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणीही व्यक्ती कडून हक्क/मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उप विधीनसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क /मागण्या /हरकत आल्या तर याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल •

नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास हरकतदारास

पहाण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे दुपारी

४.00 ते संध्याकाळी ६.00 पर्यंत नोटीस दिल्याच्य

शाश्वत पार्क पी विंग को-

ऑप - ही .सो .लि

अध्यक्ष / सचिव

तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यत उपलब्ध राहिल -

ठिकाण ३ बदलापूर दिनांक ३ ०९ -११ -२०२४

अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी मंबई शहर यांचे प्राधिकरण पहिँला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मंबई - ४०० ०० Email ID-addcollmumbai@gmail.con PH. NO- (022) 22890093

अपील क्र. २३६/२०२४ जाहिर नोटीस प्रमिला जितेंद्र सोलंकी

सहायक आयक्त महापालिका ई ...प्रतिवादी विभाग व इतर ३

श्री आत्माराम पनाजी राणे (मयत).

आशा आत्माराम राणे (पत्नी)

खोली. क्र. ८०६, सिध्दिविनायक भवन,कांदिवर्ल(प्रतिवादी क्र. ४) मंबई ४०० ०७ . संदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्यात येते की, अपिलार्थी यांनी महाराष्ट्र झोपडपर्ट (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ मधील कलम ३५ अंतर्गत मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर, पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट मुंबई ४००००१ येथे झोपडीवर नावात बदल करणेकामी अपिल अर्ज दाखल केला आहे.आपणांस सदर अपील प्रकरणी प्रतिवादी क्र. ०४ केले आहे. प्रकरणी दि १३.०८.२०२४ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांनी आपणांस पढील सनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीद्वारे अवगत करणेचे निर्देश दिले आहे. सदस् प्रकरणी पुढील स्नावणी दि. २४.०९.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता निश्चित केली आहे आपण सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क्र. ०४ असन सदर जाहिर नोटीसीदवारे आपणांस सचित करण्यात येते की. आपण नियोजित सनावणीं दि २४.०९.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजत मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी मुंबई शहर यांचे दालनात उपस्थित / हजर राहुन आपली बाजू मांडावी, उपरोक्त नमूद केलेल्य दिवशी आपण स्वत: अथवा आपले प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास, आपणार काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित धरुन

> अव्वल कारकन अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंबई शहर

प्रकरणी गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल, यांची

नोंद ध्यावी